

The Nasik Merchants' Co-operative Bank Ltd. Nashik

नामको बँक
(मल्टि-स्टेट शेड्युलड बँक)



Namco Bank
(Multi-State Scheduled Bank)

नामको/केंद्र/लेखा/परिपत्रक क्र./२६/२०२५-२६

दि. ३०/०३/२०२६

परिपत्रक

फाईल क्र. १

शाखाव्यवस्थापक/ विभागप्रमुख,
सर्व शाखा / विभाग

विषय : ठेवीवरील नवीन व्याजदराबाबत

उपरोक्त विषयात कळविण्यांत येते की, दि. २७/०३/२०२६ रोजीच्या संचालक मंडळ सभेत ठरल्यानुसार दिनांक ०१ एप्रिल २०२६ पासून ठेवीवरील व्याजदर खालीलप्रमाणे निश्चित करण्यांत आले आहेत त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी.

दिनांक ०१ एप्रिल २०२६ पासून ठेवीवरील व्याजदर		
कालावधी	जनरल (सर्वांकरीता) व्याज प्रतिवर्षी	जेष्ठ नागरिक व्याज प्रतिवर्षी
बेसिक सेव्हिंग (तिमाही व्याज आकारणी)	३.००%	३.००%
बचत खाते (तिमाही व्याज आकारणी)	३.००%	३.००%
०७ दिवस ते १४ दिवसांपर्यंत	३.५०%	३.५०%
१५ दिवस ते ४५ दिवसांपर्यंत	४.००%	४.००%
४६ दिवस ते ९० दिवसांपर्यंत	४.५०%	४.५०%
९१ दिवस ते १८० दिवसांपर्यंत	५.००%	५.००%
१८१ दिवस ते २२० दिवस	६.००%	६.५०%
फक्त २२१ दिवसांकरीता	६.५०%	७.००%
२२२ दिवस ते ३६५ दिवस	६.२५ %	६.७५ %
१२ महिन्यांपासून ते ३६ महिन्यांपर्यंत	७.००%	७.५०%
३६ महिन्यांपासून पुढे ते १२० महिन्यांपर्यंत	६.७०%	७.२०%

कल्पवृक्ष ठेव योजना (मुदत कमीत कमी ५ वर्षे) रु. १,५०,०००/- (एक लाख पन्नास हजार) आयकर कायदा १९६१ कलम ८०-सी ला अनुसरून वजावटीस पात्र. (चक्रवाढ/मासिक व त्रैमासिक व्याज)	६.७५%
---	-------

मासिक व त्रैमासिक इंटरेस्ट पे आउट / Monthly and Quarterly Interest Payout

कालावधी	जनरल (सर्वांकरीता) व्याज प्रतिवर्षी	जेष्ठ नागरिक व्याज प्रतिवर्षी
१५ महिने	७.१०%	७.६०%
३७ महिने	६.९०%	७.४०%
४९ महिने	७.००%	७.५०%

टिप:-मासिक व त्रैमासिक पेआऊट सरळव्याज या रिकम मध्ये (फिनेकलमध्ये) खाते उघडतांना Interest and Tax या टॅबमध्ये Interest Rate Code मध्ये जनरल कस्टमर साठी SPINT व जेष्ठ नागरिकांसाठी ZPINT टाकण्यात यावा. तसेच खाते व्हेरीफाय करतांना त्यांची खात्री करण्यात यावी.

मुदतठेवीचे इतर नियम व अटी खालीलप्रमाणे—

- १) ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्या व्यक्तीने वयाची ६० वर्षे पूर्ण केली आहेत अशी व्यक्ती.
- २) अशा ठेवीदारांकडून जन्मतारीख असलेला दाखला उदा. शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पॅनकार्ड इत्यादी पैकी एकाची छायांकित प्रत स्व-साक्षात्कृत करून आपल्या दफ्तरी सुरक्षित ठेवावी. संगणकावर कोणता दाखला घेतला आहे याची नोंद करण्यात यावी.
- ३) मुदतठेव पावती ज्येष्ठ नागरिकाच्या नांवानेच करता येईल. संयुक्त नांव म्हणून पत्नीचे किंवा पतीचे तसेच जेष्ठ नागरिकाची इच्छा असल्यास सख्खा मुलगा/मुलगी यांचेही नांव संयुक्त नांव म्हणून लावता येईल.
- ४) बचत खात्याला दैनंदिन शिल्लकेवर व्याज आकारणी करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांची सवलत बचत खात्याला देता येणार नाही.
- ५) वर दिलेले व्याजदर रिकरिंग डिपॉझिट (आवर्त ठेव योजना) योजनेसाठी त्या त्या कालावधीनुसार ज्येष्ठ नागरिकांसह सर्व प्रकारच्या मुदतठेव खात्यांसाठी लागू आहेत.
- ६) मुदतठेव पावती मुदतीपुर्वी मोडतेवेळी कालावधीनुसारचे व्याजदरापेक्षा १ टक्का कमी व्याज देण्यात यावे.
- ७) मुदतठेव रक्कम स्विकारतांना फॉर्म नं. ६०, ६१ (जो फॉर्म आवश्यक असेल तो) आणि पॅन कार्ड प्रत्येक ठेवीदाराकडून घेण्यात यावे. यासाठी वर्षाकाठी होणाऱ्या व्याजाच्या रकमेचा विचार करावा.
- ८) सर्व ठेव खातेदारांकडून वारस नोंदणीचा अर्ज घेऊन त्याची संगणकावर योग्य ती नोंद घ्यावी. तसेच वारस नोंद रजिस्टरला ही नोंद घेणे आवश्यक आहे.
- ९) सोबतचा तक्ता सर्व सभासद, ग्राहक, खातेदार, कर्जदार यांना स्पष्ट दिसेल, वाचता येईल अशा पध्दतीने शाखेच्या सुचना फलकावर प्रदर्शित करण्यात यावा.
- १०) या कार्यालयाचे जा.क्र.केंद्र/लेखा/०१६/२००९-१०, दि. १८.०४.२००९ रोजीच्या कल्पवृक्ष ठेव योजनेबाबतचे परिपत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच कल्पवृक्ष ठेव योजनेत केलेली गुंतवणूक मुदतपूर्व मोडता येणार नाही, पुर्नगुंतवणूक करता येणार नाही अथवा त्यावर कर्ज मिळणार नाही. याची कल्पवृक्ष मुदतठेव गुंतवणूक करतेवेळी ग्राहकाला स्पष्ट कल्पना देण्यात यावी. येणेप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
- ११) पुर्नगुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांकडून १ टक्का दंडव्याज आकारण्यात येऊ नये. पुर्नगुंतवणूकीची कार्यवाही या कार्यालयाचे जा.क्र.केंद्र/लेखा/०८/२०११.१२ दिनांक ११/०४/२०११ रोजीच्या परिपत्रकान्वये करावी.
- १२) मुदतठेवीच्या इतर सर्व शर्ती—अटी डिपॉझिट पॉलिसी प्रमाणेच कायम राहतील.

(श्री. कुलकर्णी त्रिगुण अरविंद)
मुख्य कार्यकारी अधिकारी